## **BLISS GVS PHARMA LTD.**



May 02, 2022

То

The Manager, Listing Department

National Stock Exchange of India Limited

Plot no. C/1 G Block,

Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai- 400 051

Symbol: BLISSGVS

To

The General Manager, Listing Department

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400 001

Scrip Code: 506197

Dear Sir/Madam,

## Subject: Newspaper Publication of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2022

Pursuant to the provision of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the extract copies of newspaper advertisement of Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2022 published in 'The Economic Times – Mumbai & Ahmedabad" & The Free Press Journal' an English Daily and 'Maharashtra Times & Navshkati' a Regional Daily, on May 02, 2022.

Kindly take the same on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Bliss GVS Pharma Limited

Aditi Bhatt

**Company Secretary** 

Encl: as above

Regd. Office: 102, Hyde Park, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072, INDIA.

TEL.: (+91) (22) 42160000/ 28505387 • FAX.: (+91) (22) 28563930,

Email: info@blissgvs.com • Website: www.blissgvs.com • CIN - L24230MH1984PLC034771

Factory: Plot No. 10, 11 & 12, Survey No. 38/1, Dewan Udyog Nagar, Aliyali Village, Tal. & Dist. Palghar - 401 404. Tel. (+91) (02525) 252713 • Fax: (+91) (02525) 255257. • Email: factory@blissgvs.com

Major Case

In 2019, a tax tribunal

demand for AY '92-93

by the tribunal

'92-93 was also quashed

<mark>raised a huge d</mark>emand for

In Feb 2017, Jyoti Mehta,

ber 2019, a refund of ₹476.63 cro-

re was released. "However, lar-

ge refunds are still pending.

Mehtas are probably expecting

large refunds for AY '93-94 as

tracked the cases. In her appeal (dated February 1, 2017) against

the reassessment order for

AY-93-94, Mrs Mehta said the

"the Assessing Officer has ma-

de additions based on fictitious

transactions which have factu-

ally not taken place by making

presumptions regarding them

which will be impermissible in

law." According to her, the Assessing Officer "ought to have

granted credit for all the taxes

paid by the appellant either as

advance tax or as the regular

taxes pursuant to orders of the

Given huge amounts under

dispute and the customary tuss-

le between taxpavers and the

tax office chasing stiff targets, a

government intervention was

necessary to fast-track the pro-

cess, said a senior tax practitio-

ner. For instance, post the Janu-

ary 2019 ITAT order for AY '92-93.

which went in favour of the

Mehtas, the Principal Commis-

sioner of I-T issued a "revision

order" on certain additional

grounds. However, ITAT, in its

order on 26 March 2021, quashed

the revision order after finding

it "unsustainable in the eyes of

the law". Besides the tax feuds.

multiple appeals filed by Mehta

family members against free-

zing of assets, are pending befo-

Hon'ble Special Court."

" said a person who has

wife of Harshad Mehta.

appealed against it

## **Companies: Pursuit of Profit**

## Tax Dept to Fast-track **Harshad Mehta Cases**

Nudged by MoF, I-T asks tax tribunal for special bench

#### Rashmi Rajput & Sugata Ghosh

Mumbai: In what could bring an end to a long and complex fe ud, spanning three decades and crisscrossing multiple financial markets and institutions, tax authorities have been asked by the finance ministry to complete the pending disputes with late Harshad Mehta the stockbroker who had earned the sobriquet 'Big Bull' in the early '90s before rattling the market he once ruled.

The process, the preparations for which have begun, would finally decide the fate of thousands of crores of tax demand that has been in limbo for years, and shrink the office of the Custodian which was set up under a special act of Parliament to impound the assets of the accused in the 1992 securities scam.

Prodded by the finance ministry, the Income Tax (I-T) department has written to the quasi-judicial body Income Tax Appellate Tribunal (ITAT), requesting them to have a dedicated bench that would expedite the hearing on the cases against Mehta. "Request for early hearing and disposal have been made in the past, but now with the ministry demanding a quick disposal, a new request has been recently sent to the tribunal," a senior official requesting anonymity told ET.

One of the main tax disputes that is expected to go before the tribunal relates to assessment year (AY) 1993-94 (ie, financial year, or FY1992-93) involving a demand of over ₹7,374 crore, the predominant part of which is interests charged under various sections of the IT Act. In early 2019, the tribunal had scrapped more than ₹2,000 crore of additions made by the tax office on the Mehta family pertaining to AY '92-93 (ie. FY '91-92)

Total income for the AY '93-94 was₹2,106.04 crore, comprising capital gains, dividend and interest income, share trading profit, money and share mar-

Wrapping It Up > Ending Harshad Mehta saga would shrink office of the Custodian It was set up to impound assets of accused in 1992

A revision order for AY securities scam As per market circles. **Mehtas expecting** substantial refunds, closure of disputes

Multiple appeals filed by Mehtas against freezing of assets also pending in SC

ket oversold positions, unexplained credit in bank account etc. This reassessment order issued in 2016 for AY '93-94 has been challenged before the Commissioner of I-T (CIT) Appeals, the first appellate authority, by Jyoti Mehta, wife and legal heir of Harshad Mehta.

"There have been appeals, cross-appeals. It's been festering for years. Can it go on and on? It's high time to recover, refund and end the matters," said another senior I-T official. In the summer of '92—the fi-

nancial year for which the huge demand has been raised by the tax department — the Mehtas were hounded by government agencies. Weeks after the scam broke on April 23, 1992, the Central Bureau of Investigation froze the bank accounts of Mehta in mid-May. and around the same time their membership from the stock exchange was cancelled. In early June, Mehta was arrested and two days later the Custodian took charge.

According to market circles, the Mehtas are expecting substantial refunds from the department and are also looking forward to a closure of the tortuous disputes. In a letter dated February 12, 2019 to deputy commissioner, I-T (Mumbai), Madhura M Nayak, Mrs Mehta, referring to the ITAT order of January 2019, pleaded with the tax office to quicken the refunds which can be directly paid to the Custodian. In Septem**India-UAE Trade Agreement Comes into Force** 

#### **Our Bureau**

New Delhi: The Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) between

India and the UAE came into ted to increase the total value rationalising the agreement a duty-free access to the Emirates. The CEPA, which was signed in February, is expec-

effect on Sunday, allowing of bilateral trade in goods to most of the country's exports over \$100 billion and trade in services to over \$15 billion within five years. In a symbolic gesture for ope-

commerce secretary BVR Subrahmanvam handed over Certificates of Origin to three exporters from the gems and jewellery sector here.



## **BLISS GVS PHARMA LIMITED**

CIN No.- L24230MH1984PLC034771

Registered Office: 102, Hyde Park, Sakinaka Road, Andheri (East), Mumbai - 400 072. • Tel: 022-42160000 • Fax: 022-28563930 • Email: info@blissgvs.com • Website: www.blissgvs.com

#### **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

(₹ in Lakhs)										
		STANDALONE					CONSOLIDATED			
	O	UARTER ENDE	D	YEAR	ENDED	C	UARTER ENDE	D	YEAR	ENDED
Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
Total Income from Operations (net)	15,073.71	19,690.67	10,953.12	66,898.46	48,319.56	17,925.18	22,229.42	13,838.01	77,894.60	59,742.98
Profit before Tax & Exceptional item	2,617.28	3,366.80	1,407.50	12,365.52	9,118.67	2,645.42	3,473.33	1,658.15	12,775.98	10,412.70
Profit before Tax	2,617.28	3,641.31	1,407.50	12,640.03	9,118.67	2,645.42	(3,886.12)	1,658.15	5,416.53	10,412.70
Net Profit for the period	1,910.48	2,717.38	916.14	9,266.40	6,750.08	2,346.69	(4,853.10)	815.25	2,312.65	7,397.16
Total Comprehensive Income for the period	1,928.30	2,728.82	927.84	9,296.67	6,802.48	1,582.56	(4,771.15)	1,128.21	1,571.79	7,345.87
Equity Share Capital	1,036.78	1,036.78	1,031.47	1,036.78	1,031.47	1,036.78	1,036.78	1,031.47	1,036.78	1,031.47
Other Equity	84,106.29	82,059.84	74,533.27	84,106.29	74,533.27	80,833.39	79,511.26	79,793.88	80,833.39	79,793.88
Earnings Per Share (Not annualised)										
i. Basic (₹)	1.85	2.62	0.89	8.97	6.54	1.90	(4.83)	0.61	1.46	6.64
ii. Diluted (₹)	1.82	2.57	0.87	8.81	6.40	1.87	(4.74)	0.59	1.43	6.49

Place: Mumbai

Date: 30.04.2022

Date : April 30, 2022

(1) The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the Quarter and Year ended March 31, 2022 and Annual Result for the Year ended March 31, 2021 are filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended March 31 and the year to date published figures for the nine months ended

(2) The full format of the Standalone and Consolidated financial results for the Quarter and Year ended March 31, 2022 and Annual Result for the Year ended March 31, 2021 are available on the Stock Exchange websites- www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.blissgvs.com.

(3) The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act read with relevant rules issued there

(4) During the year ended March 31, 2022, with respect to consolidated financials statements, exceptional items represent impairment of trade receivable pertaining to a wholly owned subsidiary Bliss GVS Clinic Health Care Pte Ltd, Singapore. The said subsidiary has been sold by the Company for a consideration of USD 3,75,000 vide agreement dated 25th Nov, 2021 and is derecognised in the current year, though the consideration is received on January 5, 2022 and the concerned shares were transferred on January 12, 2022.

(5) During the year ended March 31, 2022, standalone financials statements includes exceptional item ₹ 274.51 Lakh, being profit on sale of a wholly owned subsidiary namely, Bliss GVS Clinic Health Care Pte Ltd, Singapore.

For **BLISS GVS PHARMA LIMITED** 

ENERGY FOR EVER

**GAGAN HARSH SHARMA** MANAGING DIRECTOR Din No: 07939421

#### Xiaomi India Weighing 'All Options' against ED Action

Subhroiit.Mallick @timesgroup.com

New Delhi: Xiaomi India is weighing all options, including legal ones, to defend itself in the face of Enforcement Directorate (ED) action to seize the smartphone maker's assets worth₹5,551.27 crore as part of a probe under the Foreign Exchange Management Act, 1999, a person in the know said.

As per ED, India's smartphone market leader has allegedly on ET's query about remitted foreign currency equivalent to ₹5,551.27 crore under the guise of royalty payments to three foreign entities, any wrongdoing and

including one which belongs to the Xiaomi Group. Xiaomi India is a wholly-owned subsidiary of China-based Xiaomi Group that sells smart connec-

ted consumer electronics including smartphones, smart

denying

watches and

other IoT devices. The company did not its legal options and reiterated its official

statement

being above board with its royalty payments. "The royalty payments that Xiaomi India made were for the in-licensed technologies and IPs used in our Indian version products," it said.

#### REQUIRED

**Reputed Manufacturing** Company is interested in selling **Duty Script of RODTEP, ROSCTL** (₹2 Crore and above)

> For correspondence, Call: 91066 91826


Email: exportimport368@gmail.com

A TIMES INTERNET INITIATIVE



www.etmasterclass.com/fom





Notes: a) The above results have been recommended by the Audit Committee of Directors and approved by the Board of Directors in their respective meetings held on 30.04.2022. b) The above is an extract of the detailed format of quarterly /annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full

format of the quarterly /annual financial results are available on the websites of the Company (www.ireda.in), BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).

c) For the other line items referred in regulation 52(4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to BSE and NSE and can be accessed at www.bseindia.com and www.nseindia.com

**Pradip Kumar Das** Chairman & Managing Director DIN: 07448576

### INDIAN RENEWABLE ENERGY DEVELOPMENT AGENCY LIMITED

Registered Office: 1st Floor, Core-4A, East Court, India Habitat Centre, Lodhi Road, New Delhi - 110003 Tel: 011-24682206-19, Fax: 011-24682202 Corporate Office: 3rd Floor, August Kranti Bhawan, Bhikaiji Cama Place, New Delhi - 110066 Tel: 011-26717400- 12, Fax: 011-26717416, Website: www.ireda.in

Follow us on: f IREDALimited iredaofficial IREDALtd

 $THE\ ECONOMIC\ TIMES\ |\ AHMEDABAD\ |\ MONDAY\ |\ 2\ MAY\ 2022\ |\ WWW.ECONOMICTIMES.COM$ 

### **AMW Motors' Lenders Approve Resolution Plan** by US Co Triton

₹210-cr offer is at over 94% haircut, but is higher than liquidation value

#### Joel Rebello & Ketan Thakkar

Mumbai: Lenders to Mumbai-based bankrupt truck-maker AMW Motors have approved a resolution plan by US electric vehicle manufacturer Triton EV by an overwhelming majority in a vote completed over the weekend, four persons aware of the details said. Lenders led by IDBI Bank and Indian Overseas Bank (IOB) approved Triton's plan by near absolute majority or 99.60% but with a deep haircut to the total outstanding lo ans. Triton has offered ₹210 crore in cash to creditors of AMW Motors at more than 94% haircut to lenders who have total admitted

IDBI Bank, with 24% or ₹901 crore of dues from AMW, is the bank with the highest exposure followed by IOB with ₹694 crore of loans due constituting 18.50% of total dues.

claims of ₹3,756 crore.

"This loan account has been overdue for more than six years. It was taken to the bankruptcy court in 2020 and was just about to be li quidated when this offer came about. Yes, the haircut is steep, but it is still higher than the liquidation value and much better than going through liquidation, which sometimes takes months, if not years, with no guarantee of any reco very," said a person involved in the process.

The Aniruddh Bhuwalka-promoted company Asia Motor Works or AMW Motors first rolled out trucks from its 50,000-units factory in Bhuj in 2008.

In a short span of time, AMW started moving up the ranks. At its peak, the company sold over 10,000 trucks in FY12 and had grabbed 25% market share in the growing tipper truck segment in the country. For a brief while, it was also the third largest medium and heavy truck maker in the country, ahead of VE Commercial Vehicles.

The decision to expand the business further and a prolonged downcycle in the economy between 2012 and 2015 derailed AMW Mo tors. For a significant time, the company was struggling to even secure working capital to make trucks. Bhuwalka also reached out to multiple global truck makers like Kamaz and Paccar to bail him out of the tough situation, but

nothing fructified. In its last year of operation, AMW incurred a loss of ₹1,268 crore in FY19 at a revenue of ₹44 crore. It had accumulated losses of ₹14,292 crore on its books, according to information on the corporate affairs ministry website accessed through business informa-

Bankers said Triton's offer was the best on the table for a company struggling to survive. The fullcash payment was also an incentive to settle despite such a huge ha

tion platform Tofler.

'We have tried to find a buyer for this company many times in the last six years, but nothing worked out. The truth is there was nothing else on the table and if we don't take this, then we will also not get what we have now," said another person explaining the rationale for the overwhelming vote.

Other lenders to AMW Motors include Bank of India, Central Bank of India, UCO Bank, Punjab National Bank, Bank of Baroda and State Bank of India.

## India-UAE Trade Pact Comes Into Force

#### **Our Bureau**

New Delhi: The Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) between India and the UAE came into effect on Sunday, allowing most of the country's exports a duty-free access to the Emirates.

The CEPA, which was signed in February, is expected to increase the total value of bilateral trade in goods to over \$100 billion and trade in services to over \$15 billion within five years. In a symbolic gesture for operatio-

nalising the agreement, commerce secretary BVR Subrahmanyam handed over Certificates of Origin to three exporters from the gems and jewellery sector here. These consign-

"Today, the CEPA is coming into force. We are sending the first consignment from India to UAE, which will beginning... 99% of our benefit from this agreement," Subrahmanyam said, adding that the exports will go under UAE is a gateway to the middle east, North Africa, Central Asia and sub-Saharan Africa.

The Central Board of Indirect Taxes and Customs and the Directorate General of Foreign Trade also issued the relevant notifications for the operationalisation of the agreement from May 1. The trade pact will help in taking the two-way trade to  $\$100\,billion\,in\,five\,years\,from\,the\,exis$ ting \$60 billion. "\$100 billion is just a starter. As we go along, it will become **BREAKING BARRIERS** 

\$100 billion is just the zero duty to the UAE

#### **BVR SUBRAHMANYAM**

Commerce secretary \$200 billion and then \$500 billion in the years to come," he said. adding that 99% of "our exports will go to zeroduty in UAE'

Overall, India will benefit from preferential market access provided by the UAE on over 97% of its tariff lines (or goods), which account 

UAE in value terms-particularly from labour-intensive sectors such as textiles, leather, footwear, sports goods, plastics, furniture, and engineering products.

The government is analysing a lot of trade pacts and trying to correct

'We are planning to summarise, simplify the agreement (with UAE for the industry) and put them in easy bundles so that everybody can know where do I have the benefit if I go through this FTA. We will do that before the end of May," he said.

Subrahmanyam said that exports of goods and services account for about 22-23% of India's GDP and the vision is to take it up to 25-30%.

## upGrad Buys INSOFE in \$33 m Share-swap Deal

This is upGrad's seventh acquisition in the last couple of years

Vinod.Mahanta@timesgroup.com

Mumbai: Edtech platform upGrad has acquired the International School of Engineering (INSO-FE), one of the top data science institutes in India, in a \$33 million share-swap deal.

This is upGrad's sevent $\bar{h}$  acquisition in the last couple of years. As part of the transaction, INSOFE's manage-

ment and investors will take a little under 1% equity in upGrad at a valuation of \$2 billion. A leader in data sciences and artificial enginee-

ring courses, INSOFE offers blended offline-online courses with two bigfacilities in Hyderabad and Bengaluru. "INSOFE is based out of India but stands for global excellence in data science, machine learning (ML), and artificial intelligence (AI). The data and analytics courses do very well for upGrad. So, with this acquisition, we go into the next level of specialisation," said Ronnie Screwvala, co-founder and chairperson, upGrad. To supplement organic growth. upGrad has also chosen to pursue acquisitions, carefully handpicking a bunch of companies to help create a meaningful bouquet of courses that will cater to customers' education needs throughout their life stages.

"upGrad will be a lifelong partner for anyone after K-12. Whether it is undergrad or postgrad, a diploma or a short course, a degree from a top global institute or a doctorate, we want to be the destination of choice. We believe people will be in and out of courses throughout their lives in the future," Screwvala said. The acquisition will give upGrad an edge in AI and

dia due to rising demand for talent with these skills from corporates and startups "INSOFE's depth in AI and ML coupled with up-Grad's partner and student base makes a powerful combination to assume a leadership position in AI

education and research worldwide," said Dakshina-

murthy V Kolluru, co-founder and CEO, INSOFE.

ML courses, which are becoming very popular in In-

**Mumbai Property Registrations Scale Yet Another Peak** 

> Kailash.Babar @timesgroup.com

Mumbai: Property registration in Mumbai, the country's biggest and most expensive real estate market, has continued its record-setting spree as it scaled a new peak with the highestever monthly deals in April despite the hike in ready reckoner and stamp duty rates.

The country's financial capital witnessed the registration of 11,744 property deals in April, making it one of the highest performances ever, showed data from the Inspector General of Registration. Maharashtra. While registration numbers rose 16% from a year ago, the state exchequer fetched 43% higher revenue at ₹738 crore, a 10-year high for the month of April.

"Uptick in sales velocity and record high property registration even in the absence of fiscal incentive is an indicator of real sustainable housing demand from end-users. Additionally, the stamp duty waiver on capital gains for up to 3 years has revived investment sentiment in re-

sidential real estate. The need to arrest commodity inflation is signalled to continue this momentum," said Niranjan Hira-nandani, vice chairman of National Real Estate Development Council. Interestingly, the performance was driven by mid-income and affordable housing segments that maintained buoy ancy despite the state government implementing a hike in ready reckoner values and stamp duty rates from April 1, which has increased the cost of transactions. Luxury properties, valued at over ₹10 crore and more, stood at 1% of total deals.

"Even while outflows towards property purchases have increased due to metro cess, other factors like prices, home loan rates. household income and savings, financial security, etc, have remained stable, encouraging buyers to conclude their purchases. We expect these sentiments to continue despite cautions of rising inflation and geopolitical challenges, as home ownership is considered a safety net against such challenges," said Shishir Baijal, CMD, Knight Frank

## Taking Steps to Improve **Margins: Vedanta CEO**

Nehal.Chaliawala@timesgroup.com

Mumbai: From increasing its portfolio of value-added products to sourcing raw material from captive mines, mining firm Vedanta is taking multiple steps to improve its margins in the next 18 months. The firm reported an EBIT-DA margin of nearly 35% for 2021-22.

Vedanta recently won two iron ore mines in Odisha through auctions. Once these mines get operational, they will not only secure its iron ore supplies for its steel arm ESL Steel and reduce the raw material cost but also provide a consistent quality, according to Sunil Duggal, the chief executive of Vedanta Limited

The company has three coal mines, which will become operational one after the other over the next one year. Once operational, these mines will handle all of Vedanta's coal requirements. With captive mines, the cost of coal will more than halve for the company said Duggal. It will also help reduce inefficiencies arising from delays in coal shipment at a time when India is facing an impending power crisis due to bottlenecks in coal logistics.

The company is working on growing its value-added aluminium business to generate over 90% of revenues from 40-42% now, said Duggal.

It is also working on increasing its alumina refinery capacity to 5 million tonnes per annum. Alumina is an intermediate in the production of aluminium from its ore called bauxite. This will eliminate the need to import alumina, helping reduce its cost of aluminium production by up

The company also has a long-term contract with the Odisha Mining Corporation, which has received per-

mission to increase its production. With locally sourced ore, the company can reduce the aluminium production cost by up to \$300 per tonne, said the Vedanta CEO.

"So, with these measures and the value-added capacity getting added, our margins are going to be hefty from now on," said Duggal,

The oil and gas-to-metals maker is also looking to increase production capacities across its vast portfolio of businesses. This will help achieve better cost efficienci-

"All the projects are in pipeline; all clearances are there; all contracts are awarded. For many of these projects the work has begun on ground," Duggal told ET. "Starting from the next quarter onwards, these projects will get commissioned and will take our total capacity up. About \$687 million will be invested in Cairn towards

increasing volume through additional wells, called in-

fill wells in industry parlance, at existing oil fields. Funds will also be used towards exploration. Vedanta Zinc International will be investing \$466 million to expand its capacity at Gamsberg, making it the

largest zinc producer in South Africa. Meanwhile, about \$348 million will be invested in ESL Steel to increase its manufacturing capacity with the addition of a blast furnace, coke ovens, a pellet plant and

an oxygen plant, among other related infrastructure

## BLISS GVS PHARMA LIMITED

CIN No.- L24230MH1984PLC034771

Registered Office: 102, Hyde Park, Sakinaka Road, Andheri (East), Mumbai - 400 072. • Tel: 022-42160000 • Fax: 022-28563930 • Email: info@blissgvs.com • Website: www.blissgvs.com

#### **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

										(₹ in Lakhs)
		STANDALONE CONSOLIC					CONSOLIDAT	TED		
	C	UARTER ENDE	D	YEAR	ENDED	Q	UARTER ENDE	D	YEAR ENDED	
Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
Total Income from Operations (net)	15,073.71	19,690.67	10,953.12	66,898.46	48,319.56	17,925.18	22,229.42	13,838.01	77,894.60	59,742.98
Profit before Tax & Exceptional item	2,617.28	3,366.80	1,407.50	12,365.52	9,118.67	2,645.42	3,473.33	1,658.15	12,775.98	10,412.70
Profit before Tax	2,617.28	3,641.31	1,407.50	12,640.03	9,118.67	2,645.42	(3,886.12)	1,658.15	5,416.53	10,412.70
Net Profit for the period	1,910.48	2,717.38	916.14	9,266.40	6,750.08	2,346.69	(4,853.10)	815.25	2,312.65	7,397.16
Total Comprehensive Income for the period	1,928.30	2,728.82	927.84	9,296.67	6,802.48	1,582.56	(4,771.15)	1,128.21	1,571.79	7,345.87
Equity Share Capital	1,036.78	1,036.78	1,031.47	1,036.78	1,031.47	1,036.78	1,036.78	1,031.47	1,036.78	1,031.47
Other Equity	84,106.29	82,059.84	74,533.27	84,106.29	74,533.27	80,833.39	79,511.26	79,793.88	80,833.39	79,793.88
Earnings Per Share (Not annualised)										
i. Basic (₹)	1.85	2.62	0.89	8.97	6.54	1.90	(4.83)	0.61	1.46	6.64
ii. Diluted (₹)	1.82	2.57	0.87	8.81	6.40	1.87	(4.74)	0.59	1.43	6.49
Note:										

Place : Mumbai

Date : April 30, 2022

(1) The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the Quarter and Year ended March 31, 2022 and Annual Result for the Year ended March 31, 2021 are filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended March 31 and the year to date published figures for the nine months ended December 31, 2021.

(2) The full format of the Standalone and Consolidated financial results for the Quarter and Year ended March 31, 2022 and Annual Result for the Year ended March 31, 2021 are available on the Stock Exchange websites- www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.blissgvs.com.

(3) The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act read with relevant rules issued there

(4) During the year ended March 31, 2022, with respect to consolidated financials statements, exceptional items represent impairment of trade receivable pertaining to a wholly owned subsidiary Bliss GVS Clinic Health Care Pte Ltd, Singapore. The said subsidiary has been sold by the Company for a consideration of USD 3,75,000 vide agreement dated 25th Nov, 2021 and is derecognised in the current year, though the consideration is received on January 5, 2022 and the concerned shares were transferred on January 12, 2022.

(5) During the year ended March 31, 2022, standalone financials statements includes exceptional item ₹ 274.51 Lakh, being profit on sale of a wholly owned subsidiary namely, Bliss GVS Clinic Health Care Pte Ltd, Singapore.

For BLISS GVS PHARMA LIMITED

**GAGAN HARSH SHARMA** MANAGING DIRECTOR Din No: 07939421

## **Godrej Properties Buys 58-acre Land Parcel in Nagpur**

Kailash.Babar@timesgroup.com

Mumbai: Godrei Properties, the real estate development arm of Godrej Group, has acquired 58 acres of land in Nagpur to develop primarily plotted residential units. "This fits with our strategy of strengthening our presence in key residential markets across the country," said Mohit Malhotra, CEO of Godrej Properties.

The company did not provide financial and other details of the deal.

The land parcel has good connectivity to Nagpur Airport and the Nagpur-Hyderabad highway with well-established social infrastructure in the vicinity. It will offer estimated saleable area of 1.5 million square feet, company officials said.

Nagpur has many prominent infrastructure proiects including a metro rail project, information technology and manufacturing facilities in MI-HAN Special Economic Zone, and Airport Cargo Hub, along with the upcoming Samruddhi Mahamarg expressway between Mumbai and Nagpur that will further boost national connectivity and related demand for housing. Godrej Properties is looking to leverage its brand and financial position to tap consolidation opportunities through distress situations arising in the real estate sector.

Earlier this month, the developer extended its existing arrangements with Mumbai-based property developer Shivam Realty to develop a residential group housing project in Kandivali suburb of Mumbai.This project is an extension of Godrej Tranquil and Godrej Nest and will offer around 700,000 sqft of saleable area and is estimated to have

booking value potential of around ₹1,000 crore. In March, the company had acquired a nine-acre land parcel in the residential micro-market of Pimpri-Chinchwad in Pune. The project with developable potential of around 1.7 million sq ft of saleable area has an estimated revenue potential of around Rs 1,400 crore based on the current business assumptions, officials said.

# **GHCL**

# **GHCL Limited**

Registered Office: GHCL House, Opp. Punjabi Hall, Nr. Navrangpura Bus Stand, Navrangpura, Ahmedabad-380009, Gujarat. Ph. 079-26434100, Fax: 079-26423623, Email: ghclinfo@ghcl.co.in, secretarial@ghcl.co.in, Website: www.ghcl.co.in, (CIN: L24100GJ1983PLC006513)

	THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022 (₹ in Crores)										
			STANDALONE			CONSOLIDATED					
Sr.	Particulars Particulars	Quarter Ended Year Ended (		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended				
No.	Faiticulais	31.03.2022	31.03.2022	31.12.2021	31.03.2022	31.03.2022	31.12.2021				
		Aud	ited	Un-audited	Aud	lited	Un-audited				
1	Total Income from continuing operations	1,278.80	3,789.17	723.11	1,279.13	3,790.50	723.11				
2	Net Profit from ordinary activities after finance costs but before exceptional items from continuing operations	363.58	811.94	148.79	361.75	810.80	148.80				
3	Net Profit before tax from continuing operations(after Exceptional and/or Extraordinary Items)	338.61	786.97	148.79	361.75	810.80	148.80				
4	Net Profit after tax from continuing operations(after Exceptional and/or Extraordinary Items)	244.18	574.47	108.17	267.32	598.30	108.18				
5	Net Profit before tax from discontinued operations	21.93	81.46	(5.37)	10.22	70.37	1.58				
6	Net Profit after tax from discontinued operations	15.62	59.47	(3.98)	3.95	48.40	2.96				
7	Total Profit for the period from continuing & discontinued operations	259.80	633.94	104.19	271.27	646.70	111.14				
8	Other Comprehensive Income	(0.37)	1.65	3.84	0.13	1.79	(0.59)				
9	Total Comprehensive Income (after tax)	259.43	635.59	108.03	271.40	648.49	110.55				
10	Paid Up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	95.35	95.35	95.01	95.35	95.35	95.01				
11	Other Equity excluding Revaluation Reserve as per the audited balance sheet	-	2,994.90	-	-	2,990.22	-				
12	Earnings per Share (face value of Rs. 10/- each)	(Not Annualised)		(Not Annualised)	(Not Annualised)		(Not Annualised)				
	(a) Basic-continuing operations	25.63	60.31	12.08	28.07	62.81	11.39				
	(b) Diluted-continuing operations	25.56	60.13	12.05	27.98	62.61	11.36				
	(c) Basic-discontinued operations	1.64	6.24	(0.44)	0.41	5.08	0.31				
	(d) Diluted-discontinued operations	1.63	6.22	(0.44)	0.41	5.07	0.31				
	(e) Basic-continuing & discontinued operations	27.27	66.55	11.64	28.48	67.89	11.70				
	(f) Diluted-continuing & discontinued operations	27.19	66.35	11.61	28.39	67.68	11.67				

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR** 

Note: The Above is an extract of the detailed format of Quarterly / Annual financial results filed with the stock exchange under regulation 33 of the SEBI (listing obligations and disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual financial results are available on the website of BSE Limited (URL: www.bseindia.com/corporates), the National Stock Exchange of India Limited (URL:www.nseindia.com/corporates) and on the company's website (URL:http://ghcl.co.in/investors/performances-reports/).

ISO 9001 ISO 14001 OHSAS 18001

A Dalmia Brothers Enterprise

For and on behalf of Board of Directors of GHCL Limited R. S. JALAN RAMAN CHOPRA Managing Director CFO & Executive Director (Finance) DIN-00121260 DIN-00954190

New Delhi April 30, 2022



www.navshakti.co.in

### VAISHYA SAHAKARI BANK LTD..

AISHYA SAHAKARI BANK LTE MUMBAI. Regd. Office: 7, Tatya Gharpure Path, Girgaon, Mumbai - 400 004 Head Office: 25 - A, Adhyaru Industrial Premises, Sun Mill Compound, Lower Parel (W.), Mumbai - 400 013 POSSESSION NOTICE
/HEREAS:

The undersigned being the authorized officer of

Vaishya Sahakari Bank Ltd., Mumbai having its registered Office at 7, Tatya Gharpure Path, Girgaon, Mumbai - 400 004 and its Head Office at 25-A, Adhyaru Industrial Premises, Sun Mill Compound, Lower Parel (West), Mumbai - 400 013 and one of its branches office at Shika Mahal, 4 Carter Road, Borivali East, Mumbai 400 066 (hereinafter referred to as "THE BANK" under the Securitization and Reconstruction Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in the exercise of powers conferred U/S 13 (12) read with Rule 9 of the ecurity Interest (Enforcement) Rules 2002 ssued a demand notice dated 30/09/202 calling upon the borrower MR. SHYAMRAO
TATYABA MAHADIK to repay the amount mentioned in the notice being Rs. 10,30,144/-(Rupees Ten Lakh Thirty Thousand One lundred Forty Four Only) under the said tern rithin 60 days from the date of receipt of the sai

The borrower has failed to repay the amoun notice is hereby given to the borrower and the public in general and that the undersigned has taken physical/symbolic possession of the immovable property described herein-below in the exercise of powers conferred on the ndersigned, under section 13 (4) of the said ordinance read with rule 9 of the said rule on 29/04/2022.

The borrower in particular and the public, in general, is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charges of the Vaishya Sahakari Bank Ltd., Mumbai for an amount of Rs.10,30,144/- (Rupees Ten Lakh Thirty nousand One Hundred Forty Four Only) a on 31/08/2021 plus future interest thereon.

Description of Immoveable property Il that piece of land containing by admeasuring 338.50 sq. mtr. Or thereabout being plot No. 5, apartment No. SS-III/416, Sector 16, Koparkhairane, admeasuring about 18.893 sour mtrs. On the ground floor, of building No. SS-III/416 on plot No. 05 in Sector 16 village,

Authorized Office Dated: 29/04/2022 under SARFAESI Act. (See. Regulation 33(2) By Regd. A/D, Dasti failing which by Publication

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** Telephone Exchange Building, Sector- 30A, Vashi, Navi Mu

**DEMAND NOTICE** NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961.

> **HDFC Bank** Versus

Ms. Tantraa Brand Solutions Pvt. Ltd.

(CD. 1) M/s. Tantraa Brand Solutions Pvt. Ltd. having office at 105, Unique Industrial Estate, Off Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai. (CD. 2) Ms. Poonam Solanki Residing at 8/199, J.K Building, Gamdevi Road

Mumbai- 400 007. (CD. 3) Mr. Bhupendra Solanki, Residing at 8/199, J.K Building, Gamdevi Road Mumbai- 400 007

(CD. 4) Mr. Sanat Solanki, Residing at 8/199, J.K Building, Gamdevi Road Mumbai- 400 007.

This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in OA/301/2016 an amount of Rs 10,54,103.00 (Rupees Ten Lakhs Fifty Four Thousands One Hundred Three Only) along with pendentellite and future interest @ 12.00 % Simple Interest Yearly w.e. 21/11/2013 till realization and costs of Rs. 32,041 (Rupees Thirty Two Thousand Forty One Only) has become due against you (Jointly and Severally).

2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under.

3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of your assets on or before

the next date of hearing. 4. You are hereby ordered to appear before the undersigned on 27.05.2022 at 10.30 a.m.fo

further proceedings. 5. In addition to the sum aforesaid you will also be liable to pay:

(a) Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of

the certificate / execution proceedings. (b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovery the amount due. Given under my hand and seal of the Tribunal, on this date: 28.04.2022

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

ouse, 89, 1st Floor, Bhuleshwar, Mumbai 400 002. Phone: 261285732 / 261285735 Cell 9892490589

**AUCTION NOTICE AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY** Sealed Offers / Tenders are invited from the public intending bidders for purchasing the following

immovable / movable property on "AS IS WHERE IS" and "AS IT WHAT IS" which is now in the physical possession of the Authorised Officer of The Greater Bombay Co Operative Bank Ltd as per Section 13(4) of the Act read with Rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules

Name and address of the The Greater Bombay Co op Bank Ltd, 89 GBCB House,

Secured Creditor	Bhuleshwar, Mumbai 400 002
Name of the Mortgagor	M/s. Brite Chemist Prop. Prop. Mr. Pawan Gautam Sethi
Outstanding Amount	Rs.16,59,542/- (Rupees Sixteen Lacs Fifty Nine Thousand Five Hundred Forty Two) as on 30.04.2022 and further interest and expenses
Reserve Price	Rs.38,88,000/- (Rs. Thirty Eight Lacs Eighty Eight Thousand) (Tenders quoted below the "Reserve Price" will not be considered)
Earnest Money Deposit (Refundable to Unsuccessful Bidders)	Rs. 3,88,800/- (Three Lacs Eighty Eight Thousand Eight Hundred) alongwith Earnest Money Deposit by DD / PO in favour of The Greater Bombay Co op Bank Ltd A/c M/s. Brite Chemist Loan A/c alongwith the Tender / Offer
Bid Increase Amount	Rs. 25,000/- (Twenty Five Thousand Only)
Inspection of the Property	10th May, 2022 at 11.00 a.m. To 2.00 p.m. Or any other time fixed with prior appointment of the Authorized Officer

Sealed tenders / offers shall be submitted to the Authorized

Officer on or before 3rd June 2022 upto 5.00 p.m. At The Greater

Bombay Co Op Bank Ltd, Stressed Accounts Department 89

4th June 2022 at 11.30 a.m. At The Greater Bombay Co Op Bank the Bid Ltd, Stressed Accounts Department 89, GBCB House Bhuleshwar, Mumbai 400 002 Charges for Documentation, transfer fees of society / Revenue Department, Conveyance, Stamp Duty, Registration Charges with the Registrar of Assurance as applicable and other statutory dues if any shall be borne by the purchaser and the purchaser should complete all the

GBCB House, Bhuleshwar, Mumbai 400 002

2) The Autorised Officer reserves the right to reject any or all the tenders and / or postpone the date and time of opening of tender or sale confirmation without giving any reason thereof
3) Mortgagor / borrower may bring prospective bidders/ offers and may also remain present while
opening of the offers on 4th June, 2022 at 11.30 a.m.

4) The Sucessful bidders offers should deposit 25% of the bid amount immediately on the same

day and balance 75% within 15 days from the date of opening the tenders
5) If the successful bidder fail to pay the balance 75% of the bid amount within 15 days from date o
opening the offers. The deposited amount shall be forfeited.
STATUTORY NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFEASI ACT This is also a notice to the Borrower / Guarantor / Mortgagor of the above loan under Rule 8 (6) of the SARFEASI Act 2002 about holding of sale by inviting sealed tenders from the public in general for the sale of the Secured assets on above mentioned date if your dues are not cleared in full

Notice is hereby given to you to pay the sum as mentioned above before the date fixed for sale falling which the property will be sold and balance dues. Date: 30.04.2022

Date, time and place of

submission of Tenders /

RAJESH V. GUJAR AUTHORISED OFFICER Cell: 9892490589

#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT on behalf of our Client, we are investigating the title of Macrotech Developers Limited in respect of the property more particularly mentioned in Part A of the Schedule hereunder (Hereinafter referred to as "said Property").

We have been informed that original title deeds of the said Property as mentioned in Part B of the Schedule hereunder are not available with Macrotech Developers Limited. Any person(s) including society/trust/Company/ LLP/Partnership Firm having any claim or right n respect of the said Property and/ or original title deeds of the said Property and / or any part thereof, by way of encumbrance, inheritance, share, sale, assignment, memorandum o understanding, development rights, liability or commitment or demand, exchange, partition mortgage, maintenance, lease, under-lease, lien, license, gift, possession, partnership tenancy, trust, charge, bequeath, pledge, guarantee, easement, loans, FSI consumption advances, injunction, lispendens or any other attachment, or under any decree, order o award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration right of prescription or pre-emption or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within seven (7) days from the date of publication o this notice of his/her/their share or claim, if any, with all supporting documents, failing which any future transaction shall be done without reference to such claim and all claims, if any, o such person(s) shall be treated as waived and not binding on our client.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Part A (Description of the said Property)

Land bearing 1) C.S. No. 444 admeasuring about 3905.55 square meters (as per property card) and 2) C.S. No. 2/445 (445) admeasuring about 2882 square meters (as per property card) situated and lying at Senapati Bapat Marg, Upper Worli, Lower Parel, Mumbai 400 013 Part B

(Description of the Title Deeds of the said Property)

Indenture dated 31.01.1959 bearing Registration No. BOM-1458-1959 executed by Mr. Kantilal Jiyabhai as the Vendor in favour of M/s. Shri Niwas Cotton Mills Limited as the Purchaser in respect of portion in Cadastral Survey No. 444 adm. 2639 Sq. Yds.

Indenture dated 30.06.1973 bearing Registration No. BOM-2582-1973 executed by Shree Madhusudan Mills Limited as the Vendor in favour of M/s. Shri Niwas Cotton Mills Limited as the Purchaser in respect of C.S. No. 445 Part (now 2/445) adm. 2882 Sq. Mtrs. ated this 2nd day of May, 2022 Dhiraj Jain – Managing Partner

> 209, 2nd Floor, 58/64, Hari Chambers Shahid Bhagat Singh Marg, Fort, Mumbai - 400 001.

DM Associates

🔰 बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

Amboli Branch Sol ID - 4086

Branch Alpha – AMBOLI Address : Ameya House Ground Floor J P Road Azad Nagar, Andheri west Mumbai - 400058 Email Id: amboli@bankofbaroda.com

lace: Amboli NOTICE TO BORROWER Date: 07-04-2022 (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002) . Mr. Bhaurao S Karbhari S/o Mr. Sangram Karbhari, Room No. 26 Lokmanya Chawl No. 1,Vadarpada Hanuman Nagar Akruli Road,Near Nandu Panwala Kandivali East, Mumbai-400101

Mrs. Kaushabai Bhaurao karbhari W/o Mr. Bhaurao S karbhari.Room No. 26 Lokmanya Chawl No. 1, Vadarpada Hanuman Nagar Akruli Road, Near Nandi Panwala Kandivali East, Mumbai - 400101 ear Sir/s

Re: Credit facilities with our Amboli Branch

We refer to letter no. RACPC AGM BVN 12193 292 dated 23-11-2016/CC conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction, you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan, credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

Nature and type of facility	(Rs)In Lakhs	Interest	07-04-2022 (inclusive of interest	security agreement with one description of security agreements and details of mortgaged property including total area and boundaries)
Cash Credit	10.00	9.05% PA	Rs. 10,17,470.97	Hypothecation of all current assets.
House Loan -Term Loan	26.90	8.40% PA	Rs. 18,95,147.88	Memorandum of EMDTD of land and Building of Value Rs. 31.92 Lakhs registered in Name of Bhaurao Sangram Karbhari.
BGECL	2.00	8.00% PA	Rs. 2,14,204.05	Hypothecation of all current assets.
		Total	Rs.31,26,822.90	

 In the letter of acknowledgment of debt dated 01-07-2019 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs. 17,50,273.60 laks as on 01-07-2019. The outstandings stated above include further drawings and interest upto 30-06-2019. As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/ outstandings for the quarter ended March 2021, June 2021, September 2021 and thereafter. You have also defaulted in payment of instalments of term loan demand loans which have fallen due for payment on February 2021 and thereafter. Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 31-05-2021 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

demands you have not repaid the overdue loans including interest thereon. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of FinancialAssets and Enforcement of Security InterestAct, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs 31,26,822.90 as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note. Please note that, interest will continue to accrue at the rates, specified in para 1

Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para

above for each credit facility until payment in full.

We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course o business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in

terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues togethe with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered to you, at any time before the date of publication of notice for public auction/ inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Arvind Agarwal Chief Manager, Authorised Officer



## BLISS GVS PHARMA LIMITED

CIN No.- L24230MH1984PLC034771

Registered Office: 102, Hyde Park, Sakinaka Road, Andheri (East), Mumbai - 400 072. • Tel: 022-42160000 • Fax: 022-28563930 • Email: info@blissgvs.com • Website: www.blissgvs.com

#### EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

(₹ in Lakhs)											
		STANDALONE					CONSOLIDATED				
	a	UARTER ENDE	D	YEAR	ENDED	QUARTER ENDED			YEAR	YEAR ENDED	
Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	
Total Income from Operations (net)	15,073.71	19,690.67	10,953.12	66,898.46	48,319.56	17,925.18	22,229.42	13,838.01	77,894.60	59,742.98	
Profit before Tax & Exceptional item	2,617.28	3,366.80	1,407.50	12,365.52	9,118.67	2,645.42	3,473.33	1,658.15	12,775.98	10,412.70	
Profit before Tax	2,617.28	3,641.31	1,407.50	12,640.03	9,118.67	2,645.42	(3,886.12)	1,658.15	5,416.53	10,412.70	
Net Profit for the period	1,910.48	2,717.38	916.14	9,266.40	6,750.08	2,346.69	(4,853.10)	815.25	2,312.65	7,397.16	
Total Comprehensive Income for the period	1,928.30	2,728.82	927.84	9,296.67	6,802.48	1,582.56	(4,771.15)	1,128.21	1,571.79	7,345.87	
Equity Share Capital	1,036.78	1,036.78	1,031.47	1,036.78	1,031.47	1,036.78	1,036.78	1,031.47	1,036.78	1,031.47	
Other Equity	84,106.29	82,059.84	74,533.27	84,106.29	74,533.27	80,833.39	79,511.26	79,793.88	80,833.39	79,793.88	
Earnings Per Share (Not annualised)											
i. Basic (₹)	1.85	2.62	0.89	8.97	6.54	1.90	(4.83)	0.61	1.46	6.64	
ii. Diluted (₹)	1.82	2.57	0.87	8.81	6.40	1.87	(4.74)	0.59	1.43	6.49	

Place: Mumbai

Date : April 30, 2022

(1) The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the Quarter and Year ended March 31, 2022 and Annual Result for the Year ended March 31, 2021 are filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended March 31 and the year to date published figures for the nine months ended

(2) The full format of the Standalone and Consolidated financial results for the Quarter and Year ended March 31, 2022 and Annual Result for the Year ended March 31, 2021 are available on the Stock Exchange websites- www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.blissgvs.com

(3) The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act read with relevant rules issued there under.

(4) During the year ended March 31, 2022, with respect to consolidated financials statements, exceptional items represent impairment of trade receivable pertaining to a wholly owned subsidiary Bliss GVS Clinic Health Care Pte Ltd, Singapore. The said subsidiary has been sold by the Company for a consideration of USD 3,75,000 vide agreement dated 25th Nov, 2021 and is derecognised in the current year, though the consideration is received on January 5, 2022 and the concerned shares were transferred on January 12, 2022.

(5) During the year ended March 31, 2022, standalone financials statements includes exceptional item ₹ 274.51 Lakh, being profit on sale of a wholly owned subsidiary namely, Bliss GVS Clinic Health Care Pte Ltd. Singapore

For BLISS GVS PHARMA LIMITED SD/-

**GAGAN HARSH SHARMA** MANAGING DIRECTOR Din No: 07939421

## **HDFC PUBLIC DEPOSITS**

Interest Rates effective from May 4, 2022 (p.a.)

#### HDFC SPECIAL DEPOSIT PLAN

Fixed Rates only (Limited Period Scheme)

Period of Deposit

33 Months

66 Months

77 Months

99 Months

FOR INDIVIDUALS Interest rates on Deposits upto ₹ 2 Crore									
Monthly Income Plan	Quarterly Option	Half-Yearly Option	Annual Income Plan	Cumulative Option					
6.25%	6.30%	6.35%	6.45%	6.45%					
6.45%	6.50%	6.55%	6.65%	6.65%					
6.45%	6.50%	6.55%	6.65%	6.65%					

6.65%

6.75%

6.75%

#### 6.60% FOR TRUSTS & INSTITUTIONS

6.55%

Interest rates on Deposits upto ₹ 2 Crore Monthly Quarterly Half-Yearly Annual Cumulative **Period of Deposit** Income Plan Income Plan Option Option Option 33 Months 6.10% 6.15% 6.20% 6.30% 6.30% 66 Months 6.40% 6.45% 6.50% 6.60% 6.60% 6.40% 6.60% 77 Months 6.45% 6.50% 6.60% 99 Months 6.45% 6.50% 6.55% 6.65% 6.65%

#### PREMIUM DEPOSITS (Fixed Rates only)

FOR INDIVIDUALS

Interest rates on Deposits upto ₹ 2 Crore

Period of Deposit	Monthly Income Plan	Quarterly Option	Half-Yearly Option	Annual Income Plan	Cumulative Option				
15 Months	5.45%	5.50%	5.55%	-	5.65%				
18 Months	5.55%	5.60%	5.65%	5.75%	5.75%				
22 Months	5.70%	5.75%	5.80%	5.90%	5.90%				
30 Months	5.90%	5.95%	6.00%	6.10%	6.10%				
44 Months	6.35%	6.40%	6.45%	6.55%	6.55%				
Interest rates on Deposits exceeding ₹ 2 Crore upto ₹ 5 Crore									
18 Months	5.30%	5.35%	5.40%	5.50%	5.50%				
30 Months	5.90%	5.95%	6.00%	6.10%	6.10%				

#### FOR TRUSTS & INSTITUTIONS

Interest rates on Deposits upto ₹ 2 Crore

Period of Deposit	Monthly Income Plan	Quarterly Option	Half-Yearly Option	Annual Income Plan	Cumulative Option				
15 Months	5.40%	5.45%	5.50%	ı	5.60%				
18 Months	5.50%	5.55%	5.60%	5.70%	5.70%				
30 Months	5.90%	5.95%	6.00%	6.10%	6.10%				
Interest rates on Deposits exceeding ₹ 2 Crore upto ₹ 5 Crore									
18 Months	5.30%	5.35%	5.40%	5.50%	5.50%				
30 Months	5.90%	5.95%	6.00%	6.10%	6.10%				

#### REGULAR DEPOSITS (Fixed Rates only)

#### FOR INDIVIDUALS Interest rates on Deposits upto ₹ 2 Crore

Period of Deposit	Monthly Income Plan	Quarterly Option	Half-Yearly Option	Annual Income Plan	Cumulative Option
12-23 Months	5.25%	5.30%	5.35%	ı	5.45%
24-35 Months	5.75%	5.80%	5.85%	5.95%	5.95%
36-59 Months	6.10%	6.15%	6.20%	6.30%	6.30%
60-83 Months	6.30%	6.35%	6.40%	6.50%	6.50%
84-120 Months	6.50%	6.55%	6.60%	6.70%	6.70%

#### FOR TRUSTS & INSTITUTIONS Interest rates on Deposits upto ₹ 2 Crore

Period of Deposit	Monthly Income Plan	Quarterly Option	Half-Yearly Option	Annual Income Plan	Cumulative Option
12-23 Months	5.15%	5.20%	5.25%	-	5.35%
24-35 Months	5.75%	5.80%	5.85%	5.95%	5.95%
36-59 Months	6.00%	6.05%	6.10%	6.20%	6.20%
60-83 Months	6.25%	6.30%	6.35%	6.45%	6.45%
84-120 Months	6.40%	6.45%	6.50%	6.60%	6.60%

#### FOR INDIVIDUALS & TRUSTS

Interest rates on Deposits exceeding ₹ 2 Crore upto ₹ 5 Crore

Period of Deposit	Income Plan	Option	Option	Income Plan	Option
12-23 Months	5.15%	5.20%	5.25%	-	5.35%
24-35 Months	5.75%	5.80%	5.85%	5.95%	5.95%
36-59 Months	6.05%	6.10%	6.15%	6.25%	6.25%
60-83 Months	6.15%	6.20%	6.25%	6.35%	6.35%
84-120 Months	6.25%	6.30%	6.35%	6.45%	6.45%

Interest rates on Deposits exceeding ₹ 5 Crore upto ₹ 10 Crore

Period of Deposit	Monthly Income Plan	Quarterly Option	Half-Yearly Option	Annual Income Plan	Cumulative Option
12-23 Months	5.00%	5.05%	5.10%	-	5.20%
24-35 Months	5.75%	5.80%	5.85%	5.95%	5.95%
36-59 Months	5.95%	6.00%	6.05%	6.15%	6.15%
60-83 Months	6.10%	6.15%	6.20%	6.30%	6.30%
84-120 Months	6.15%	6.20%	6.25%	6.35%	6.35%
Interest rat	es on Deposit	s exceeding	₹ 10 Crore & k	elow ₹ 25 Cro	re

Monthly Quarterly Half-Yearly Annual **Period of Deposit** Income Plar Option Option Income Plan Option 12-23 Months 5.05% 5.10% 5.15% 5.25% 24-35 Months 5.85% 5.75% 5.80% 5.95% 5.95% 36-59 Months 5.95% 6.00% 6.05% 6.15% 6.15% 60-83 Months 6.10% 6.15% 6.20% 6.30% 6.30% 84-120 Months 6.20% 6.25% 6.30% 6.40% 6.40%

Interest rates on Deposits of ₹ 25 Crore upto ₹ 50 Crore Monthly Half-Yearly Annual Cumulative Quarterly **Period of Deposit** Income Plan 12-23 Months 5.11% 5.16% 5.21% 5.31% 24-35 Months 5.85% 5.90% 5.95% 6.05% 6.05% 36-59 Months 5.95% 6.00% 6.05% 6.15% 6.15% 60-83 Months 6.10% 6.15% 6.20% 6.30% 6.30% 6.30% 84-120 Months 6.20% 6.25% 6.40% 6.40%

Interest rates on Deposits exceeding ₹ 50 Crore

		•			
Period of Deposit	Monthly Income Plan	Quarterly Option	Half-Yearly Option	Annual Income Plan	Cumulative Option
12-23 Months	5.16%	5.21%	5.26%	-	5.36%
24-35 Months	5.85%	5.90%	5.95%	6.05%	6.05%
36-59 Months	5.95%	6.00%	6.05%	6.15%	6.15%
60-83 Months	6.10%	6.15%	6.20%	6.30%	6.30%
84-120 Months	6.20%	6.25%	6.30%	6.40%	6.40%

Recurring Deposits Plan Period of Deposit ROI (p.a.) 12 - 23 Months 5.10% 24 - 35 Months 5.60% 36 - 60 Months 5.90%

a) Senior Citizens (60 years+) will be eligible for an additional 0.25% p.a. on deposits upto ₹ 2 Crore (Other than Recurring Deposits).

b) Additional ROI of 0.05% p.a. will be applicable on Individual deposits placed/renewed through our Online system and auto-renewed deposits. c) Green & Sustainable Deposits (For Individuals only): The interest rate applicable on these deposits will be 0.10% p.a. lower than the interest rate applicable for corresponding product, period and scheme. d) For cumulative option, interest is compounded annually.

e) Variable rate deposits are discontinued w.e.f. May 4, 2022. ▲ This advertisement appears further to the statutory advertisement published by the Corporation on June 14, 2021 in The Free Press Journal & Navshakti, Mumbai, and on February 23, 2022 in The Free Press Journal & Navshakti, Mumbai ▲ All other terms and conditions and matters as set out in the said Statutory Advertisement shall remain unchanged.

▲ All the particulars as required under Rule 3 of Non-Banking Financial Companies and Miscellaneous Non-Banking Companies (Advertisement) Rules, 1977 and paragraph 35.1 of the Non-Banking Financial Company - Housing Finance Company (Reserve Bank) Directions, 2021, are contained in the application form.

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED nation, Churchgate, Mumbai 400 020. com Website: www.hdfc.com Regd. Office: Ramon House, H T Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Phone: 022-67546060 (for Deposits only) Email: deposits@hdfc.com CIN: L70100MH1977PLC019916



# प्रकल्पग्रस्तांआडून जिमनीवर डोळा

देवेंद्र फडणवीस सरकार अडचणीत आल्याचे उदाहरण डोळ्यासमोर असतानाही राज्यातील विद्यमान महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री पुन्हा तसाच घाट घालण्याच्या प्रयत्नांत आहेत. ठराविक कोयना प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून पनवेल, ठाणे व मिरा-भाईंदर महापालिका अकृषिक (एनए) जमीन विकासकांना देण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येते. कोयना पुनर्वसनाअंतर्गत अनेक प्रकल्पग्रस्तांनी मुंबई महानगर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पनवेल, ठाणे व मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात पर्यायी शेतजमीन मिळावी, अशी अशी मागणी ठाणे व रायगड जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली आहे. त्यानंतर अनेक कोयना प्रकल्पग्रस्तांचे अर्ज तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी विभागीय आयुक्त कोकण यांना दिले. मात्र, महाराष्ट्र

#### जिमनीमागे अर्थकारण

एमएमआर क्षेत्रातील जमीन ही अकृषक असतानाही राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने कोयना प्रकल्पग्रस्तांचे विविध महापालिका क्षेत्रात शेतजिमनीच्या मागणीचे प्रस्ताव महसूल विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यामागे मोठे अर्थकारण दडल्याची चर्चाही सुरू

जमीन महसूल संहिता १९६६ अंतर्गत (सरकारी जिमनीची विल्हेवाट लावणे नियम १९७१) नियम ५० नुसार महानगर क्षेत्रातील कोणतीही जमीन राज्य सरकारच्या पर्व मंजरीशिवाय कोणत्याही कृषिक अथवा अकृषिक वापरासाठी देता येणार नाही, असे नमूद असल्याने व कोयना प्रकल्पग्रस्तांना शेती करण्यासाठी एमएमआर क्षेत्रांतर्गत जमीन देताना येणाऱ्या अडचणी आपल्या

अहवालात नमूद करत कोकण विभागीय आयुक्तांनी प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्याबाबत शासकीय पातळीवरून पुढील आदेश देण्याची विनंती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांना केली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकांनी अनेक कोयना प्रकल्पग्रस्तांबरोबर एकरी १५ ते २० लाखांप्रमाणे जिमनीचे व्यवहार करून त्यांच्या हातावर लाख-दोन लाखाची टोकन रक्कम टेकवत जाळ्यात अडकवून ठेवले आहे. त्यामुळे भविष्यात मंबई महानगर क्षेत्रात जमीन मिळाली तरी त्याचा फायदा संबंधित कोयना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यास न होता तो विकासकाला होणार आहे. एमएमआर रिजनअंतर्गत येणाऱ्या महापालिका क्षेत्रातील जिमनीचे बाजारमुल्य आजच्या घडीला एकरी किमान वीस कोटींच्या घरात असताना प्रकल्पग्रस्तांकडन या जिमनी कवडीमोलाने घेण्याचा डाव

एशियाटिकमधील

पस्तकांची विक्री

मुंबई: 'द एशियाटिक सोसायटी

ऑफ मुंबई' येथील काही पुस्तकांचे काय करायचे. असा प्रश्न व्यवस्थापकीय

समितीसमोर निर्माण झाला होता. या

पस्तकांची ५ ते १८ मे या कालावधीत

विविध दात्यांनी, पुस्तकप्रेमींनी

एशियाटिकला ही पुस्तके भेट दिली होती. मात्र ही पुस्तके विविध

कारणांसाठी निरुपयोगी असल्याचे समितीला लक्षात आले. यासंदर्भात

दात्यांना कळवूनही त्यांनी ती परत

घेण्यास नकार दिल्याने या पुस्तकांची कमी किमतीमध्ये विक्री करण्याचा

निर्णय घेण्यात आला. सकाळी १०.३०

ते सायं. ६ या वेळेत पुस्तके ३० रुपयांना

एक आणि नियतकालिके २० रुपयांना

एक या दराने उपलब्ध होतील.

विक्री करण्यात येणार आहे.

#### (पान एकवरून)

ते जूनदरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले. त्यामध्ये मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश असल्याचे सीबीआयमधील सत्रांचे म्हणणे आहे. या मोठ्या उद्योजकांमध्येच सध्या अटकेत असलेले चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले. बलवा व गोएंका यांचा समावेश असल्याचा सीबीआयला संशय आहे.

# भोसले, बलवा, गोएंकांकडून अपहार?

#### विवेक नव्हे, विनोद गोएंका

येस बँक-डीएचएफएल प्रकरणी सीबीआयने छापा टाकल्याच्या, रविवार १मे रोजीच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये विवेक गोएंका यांचे नाव चुकून प्रसिद्ध झाले आहे. वस्तुतः ते उद्योजक विनोद गोएंका असे हवे होते. या चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

रविवारी सीबीआयच्या दिल्लीतील दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड विशेष पथकाकडून तपास सुरू होता. अर्थात डीएचएफएलमध्ये ३,७०० 'येस बँकेचे अध्यक्ष राणा कपूर यांनी कोटी रुपये कर्जरोख्यांच्या माध्यमातून

राणा कपर यांना ६०० कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर डीएचएफएलनेही ३,७०० कोटी रुपये छाब्रिया यांच्या रेडियस ग्रप. अविनाश भोसले इन्फ्रास्टक्चर लिमिटेड तसेच बलवा आणि गोएंका यांच्या कंपनीत वळती केली. यामुळेच छाब्रिया यांना या प्रकरणी अटक होताच सीबीआयने तात्काळ भोसले, बलवा व

गोएंका या तिघांशी संबंधित ठिकाणी छापा टाकला', असे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले. यादरम्यानच वांद्रे रिक्लेमेशन पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखालीही डीएचएफएलने येस बँकेकडून ७५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. पण त्याचा उपयोगच करण्यात आला नाही व त्या रकमेचाही गैरवापर करण्यात आला, असेही तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.



त्यादुष्टीने शनिवारच्या छाप्यानंतर

## ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड

CIN No.- L24230MH1984PLC034771

नोंदणीकृत कार्यालय: १०२, हाईड पार्क, साकीनाका रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००७२

● दुरध्वनी क्र: ०२२–४२१६०००० ● फॅक्स: ०२२–२८५६३९३० ● इमेल: info@blissgvs.com ● वेबसाईट: www.blissgvs.com

### दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी समाप्त झालेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरीक्षित स्वतंत्र व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

(₹ लाखांत) एकत्रित स्वतंत्र समाप्त तिमाही समाप्त तिमाही समाप्त वर्ष समाप्त वर्ष |\$9.03.2027|\$9.92.2029|\$9.03.2029|\$9.03.2022|\$9.03.2029|\$9.03.2022|\$9.92.2029|\$9.03.2029|\$9.03.2029 तपशील लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित |अलेखापरीक्षित | लेखापरीक्षित लेखापरीक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 94,003.09 98,६९०.६७ 90,843.92 ६६,८९८.४६ ४८,३१९.५६ 9७,९२५.9८ २२,२२९.४२ 93,८३८.०9 ७७,८९४.६० 49,082.9८ कर व अपवादात्मक बाबींपूर्वी नफा २,६१७.२८ 3,388.20 9,800.40 92,3६५.५२ ९,११८.६७ २,६४५.४२ 3,803.33 9,६५८.9५ 92,004.9८ 90,892.00 करपूर्व नफा 92,880.03 (३,८८६.१२) 2,490.20 3,489.39 9,800.40 ९,११८.६७ २,६४५.४२ 9,842.94 ५,४१६.५३ 90,892.00 कालावधीकरिता निव्वळ नफा 9,890.86 २,७१७.३८ ९१६.१४ ९,२६६.४० ६,७५०.०८ २,३४६.६९ (8,243.90) ८१५.२५ २,३१२.६५ ७,३९७.१६ कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक 9,822.30 २,७२८.८२ ९२७.८४ ९,२९६.६७ ६,८०२.४८ 9,4८२.५६ (8,009.94) 9,92८.२9 9,409.08 0,384.८0 9,039.80 9,039.80 समभाग भांडवल 9,039.80 9,038.00 9,038.00 9,038.00 9,039.80 9,038.00 9,038.00 9,038.00 अन्य समन्याय (इक्विटी) ८४,१०६.२९ ८२,०५९.८४ ७४,५३३.२७ ८४,१०६.२९ ७४,५३३.२७ ८०,८३३.३९ ७९,५११.२६ ۵۶,७९३.८८ ८०,८३३.३९ ۵۹,७९३.८८ प्रति भाग उत्पन्न (वार्षिकीकरण न केलेले) i. मूलभूत (₹) 9.24 २.६२ 0.68 6.90 E.48 9.90 (8.23) 0.89 9.88 ६.६४ ii. सौम्यीकृत (₹) (8.08)

नोंदी:

समाविष्ट आहे.

ठिकाण: मंबर्ड

दिनांक : ३० एप्रिल, २०२२

(१) वरील मजकूर दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी समाप्त तिमाही व वर्षांच्या आणि दिनांक ३१ मार्च, २०२१ रोजी समाप्त वर्षांच्या वार्षिक निष्कर्षांच्या सेबी (सूचीबद्धता बंधने व प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ च्या अधिनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या स्वतंत्र व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या सविस्तर आराखड्याचा उतारा आहे.

३९ मार्च, २०२२ रोजी समाप्त तिमाहीची आकडेवारी ही ३९ मार्च रोजी समाप्त संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि दिनांक ३९ डिसेंबर, २०२९ रोजी समाप्त नऊमाहीकरिता आत्तापर्यंत वर्षाच्या प्रकाशित आकडेवारीदरम्यानची समतोल आकडेवारी आहे.

(२) दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी समाप्त तिमाही व वर्षाकरिता आणि दिनांक ३१ मार्च, २०२१ रोजी समाप्त वर्षांच्या वार्षिक निष्कर्षांच्या स्वतंत्र व एकत्रित निष्कर्षांचा संपूर्ण आराखडा www.bseindia.com व www.nseindia.com या स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळावर व कंपनीच्या www.blissgvs.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(३) वरील निष्कर्ष कंपनी अधिनियमचे कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या भारतीय लेखा मानकांच्या (आयएनडी एएस) अनुषंगाने सहवाचिता त्याअंतर्गत जारी केलेली संबंधित नियमावली यांनुसार बनविण्यात आले आहेत. (४) दिनांक ३१ मार्च. २०२२ रोजी समाप्त वर्षामध्ये. एकत्रित आर्थिक विधानांच्या संदर्भाने, अपवादात्मक बाबी संपूर्ण मालकीची उपकंपनी ब्लिस जीव्हीएस क्लिनिक हेल्थ केअर पीटीइ लिमिटेड, सिंगापूरशी संबंधित प्राप्य व्यापाराचा क्षय

दर्शवतात. उक्त उपकंपनीची कंपनीद्वारे युएसडी ३,७५,००० प्रतिफलाने २५ नोव्हेंबर,२०२१ दिनांकित कराराद्वारे विक्री करण्यात आली आहे आणि चालू वर्षामध्ये मान्यता रद्द करण्यात आली आहे, तरी प्रतिफल दिनांक ५ जानेवारी, २०२२ मध्ये प्राप्त झाले आहे आणि संबंधित भाग दिनांक १२ जानेवारी, २०२२ रोजी हस्तांतरित करण्यात आले आहेत. (५) दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी समाप्त वर्षामध्ये, स्वतंत्र आर्थिक विधानांमध्ये ब्लिस जीव्हीएस क्लिनिक हेल्थ केअर पीटीइ लिमिटेड, सिंगापूर या उपकंपनीच्या विक्रीतून आलेला रु. २७४.५१ लाख नफा ही अपवादात्मक बाब

**ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड** करिता

स्वाक्षरी गगन हर्ष शर्मा व्यवस्थापकीय संचालक डीआयएन क्र. ०७९३९४२१



(पान एकवरून)

शहरात घोडबंदर पट्ट्यातील टोलेजंग इमारतींना बाराही महिने टॅंकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर तर्तास दिव्यासारख्या भागांमध्ये पाण्याच्या संकट दुर्भिक्ष्यामुळे विकतच्या पाण्यावर लघुपाटबंधारे गुजराण करण्याची वेळ आली आहे. विभागातील तुलनेने यंदा मुंबई व ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये

मुबलक पाणीसाठा आहे. मुंबईसाठी असलेल्या सर्व सहा धरणांमध्ये मिळन तीन वर्षांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक पाणीसाठा आहे. तीन धरणांमध्ये मागील वर्षी काहीसा कमी, तर दोन धरणांमध्ये मागील वर्षीच्या दुप्पट पाणीसाठा असल्याने मुंबईकरांसाठी उन्हाळा सुसह्य राहण्याची शक्यता आहे. ठाणे परिसरातील धरणांमध्ये एप्रिलअखेर ४० भेडसावत आहे.

टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा असन. ही स्थिती समाधानकारक मानली

जात आहे. त्यामुळे कपातीचे नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. धरणांमध्ये समाधानकारक पाणी असले तरी वितरण व्यवस्थेतील गोंधळ आणि गळतीमुळे शहरातील भागांमध्ये

सी.बी.कोरा ग्रामोद्योग संस्थान खादी आणि ग्रामोद्योग आयोग Ministry of MSME (Govt. of India)

सी.बी.कोरा इंस्टीट्युट, शिंपोली गाव, म्युनिसपल शाळेसमोर, बोरीवली (पश्चिम) गव्हरमेंट सर्टिफिकेट कोर्स मसाला मेकींग कसि

गुरु. दि.०५ मे २०२२ पासून वेळ १ ते ४ प्रात्यक्षिकासहीत प्रशिक्षण पावभाजी मसाला, छोले मसाला,तंदूर नसाला, चहाचा मसाला, केशरी मिल्क मसाला इत्यादी (एकुण <u>१</u>३ प्रकार) एक्सट्रा मसाला रेसिपी. उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन मार्केटींग, सरकारी लायसेन्स व ब्रॅंडींग ह्याँ सगळ्याची संपूर्ण मोहीती कालावधी ८ दिवस २५ लाखाची कर्ज योजना सबसीडी सहीत

मंगला शांतवन 9869546959 मंगला शांतवन 9004545120 मसाले इंडस्ट्रीवर फ्री सेमिनार ०५ मे दु. १ ते ४

On This Auspicious Occasion Of



We Bring To You



All Your Purchases!

 $\top$ 

Scan This QR Code To Get Your First Bonus Of

₹500





**SINCE 1965** 

Dadar Goregaon Vashi Dombivli Panvel Virar Mulund Ratnagiri Chiplun Kankavali Sawantwadi Madgaon Panaji Customer Care: 022-68718800 / 7666008822

Sankalp/BYP



## जान्हवी मल्टी फाउंडेशन ट्रस्टतर्फे आगळा-वेगळा उपक्रम



नागपूर : जान्हवी मल्टी फाउंडेशन ट्रस्टतर्फे २४ एप्रिल रोजी एक आगळा वेगळा उपक्रम दावसा या गावात साजरा करण्यात आला. आजी आजोबाचा सत्कार करीत त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर गोशाळा आणि होस्टेल, रेणुका वसतिगृहचे उद्घाटन करण्यात आले.

सार्वजनिक सूचना

सर्वसामान्यांना कळविण्यात येत आहे की, अस्तित्वात असलेल्या इमारतीचा

प्रस्तावित प्नर्विकास. भूखंड क्रंमाक १९२ (पा), घाटकोपर विभाग, पंत नगर, मुंबई,

महाराष्ट्र डेव्हलपर्सद्वारे 'मेर्सस. द्रुष्टी

रिअल्टर्स प्रा. लिमिटेड, ला पर्यावरण, वन

आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय,

सरकारकडून पर्यावरणीय मंजुरी देण्यात

आली आहे. महाराष्ट्राचे पत्र क्र.

SIA/MH/MIS/२३६२३९/२०२१,दिनांक:

१५/४/२०२२, या पर्यावरणीय मंज्री

नत्राच्या प्रती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहेत आणि त्या

http:// येथे वेबसाइटवर देखील पाहता

विलेपार्ले पोलीस स्टेशन /विमानतळाच्या

बाजुला, नेहरू रोड, विलेपार्ले (पूर्व)

येतील. parivesh.nic.in

मे. द्रुष्टी रिअल्टर्स प्रा. लि.

G - १, टर्मिनल - ९,

एसडी/-

## बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

नागपुर : बेरोजगारीला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुर जिल्ह्यातील उमरेड शहरातील लक्ष्मी नगरमध्ये घडली आहे. पवन नरेंद्र ठाकरे असे मृतक तरुणाचे नाव आहे. पवन याने इंजिनिअरिंग पूर्ण केले होते. मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा पवन अभ्यासात हुशार इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मात्र कुठेही नोकरी मिळत नसल्याने तो मानसिक तणावात होता. त्यातूनच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहे.

## ट्रॅक्टर-जिपच्या अपघातात दोघांचा मृत्यू

परभणी : ट्रॅक्टर-जीपच्या भीषण अपघात होऊन वाहनाखाली चिरडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना झिरोफाटा पूर्णा रस्त्यावर एरंडेश्वर जवळ घडली आहे. अर्जून काळे, बाळासाहेब काळे असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. अर्जुन, बाळासाहेब हे ट्रॅक्टर घेऊन इंधन टाकण्यासाठी परभणीच्या पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर गावातून झिरोफाट्याकडे जात होते. यादरम्यान, झिरोफाट्याकडून पूर्णेकडे भरधाव वेगाने येणारी जीप एम. एच. २४ ए.जी. ९०७१ या वाहनाची ट्रॅक्टरसोबत समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन पडली.

## तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टमुळे एकाला अटक

नंदुरबार : व्हॉट्सअप ग्रुपवर विशिष्ट एका समाजाच्या धार्मिक भावना दखावल्या जातील व दोन धर्मात तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा स्वरूपाचा संदेश प्रसारीत केला, म्हणून नंदुरबार शहरातील एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली. आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सायबर सेल यांचेकडून नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येते.

## अगरबत्ती कंपनीला भीषण आग

नागपूर: हिंगणा तालुक्यातील नागलवाडी शिवारात रॉकेट अगरबत्ती कंपनीला पहाटे ३ वाजता लागलेल्या आगीत मशीन, कच्चा माल, तयार अगरबत्तीसह साहित्य खाक झाले. आगीत ३०,००० चौरस फूट शेडसह लाखोंचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारी पहाटे लागलेली आग दुपारी काहीशी नियंत्रणात आली. नागलवाडी गावालगत सुमारे दोन एकर जागेत सलीम खान यांच्या मालकीची रॉकेट अगरबत्ती कंपनी आहे.

### बांधिलकी प्रतिष्टानतर्फे कामगार दिन साजरा

पोलादपूर: महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य बसस्थानकामध्ये बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद इंगवले यांच्यावतीने कामगार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पोलादपुर शहराच्या नगराध्यक्षा सोनल गायकवाड तसेच महिला व बालकल्याण सभापती अस्मिता पवार व पोलादपूर स्थानक प्रमुख राजन सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत चालक आणि वाहक यांना गुलाबपुष्प भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

(a) pnb Housing

्द्रध्वनीः ०११-२३३५७१७१, २३३५७१७२,२३७०५४१४, वेबसाईट: www.pnbhousing.com

Finance Limited रोड, गाव गुंदवली, अंधेरी (पूर्व), मुंबई पिन. - ४०० ०९३ ाखिचा पत्ता: ३०२, तिसरा मजला, रिद्धी आर्केड, वाय के नगर एनएक्स-॥ लॅण्डमार्क, १००फ्, नारंगी बायपास रोड, बालाजी हॉटेलच्या वर. विरार पश्चिम. महाराष्ट्र ४०१३०:

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी)

वाअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट भन्वये आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या नियम ८(१) च्या अनुपालनात आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट क<mark>्तस, २००२ च्या नियम ३ अन्यये प्राप्त अधिकारांचा वापर करून</mark> प्रत्येक खात्यासमोरील तारखेस एक मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीची तारीख/सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्ज ांना सदर ॲक्ट च्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारोंचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील नमूद तारखेस घेतल विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि., च्या रकमा व कर्ज कराराप्रमाणे त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भाराअधीन राहील. **कर्जदारांचे लक्ष तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे** 

कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

अ.	कर्ज खाते क्र.	कजेदार/सह-कजेदार	मागणी	थकबाकी रक्कम	कब्जा	गहाण मिळकतीचे वर्णन			
क्र.		/जामीनदार यांचे नाव	सूचनेची		घेतल्याची				
			तारीख		तारीख				
۶.	एचओयु/एमयुएम/	केतन पी पारधी आणि	२६.१०.२०२१	<b>स्. २१४४७२०.९८/-</b>	२८.०४.२०२२	फ्लॅट क्र. १, तळमजला, ए-१६, मँग्रोव्ह			
	०२१९/६४३८६०	प्रिती पारधी		(रुपये एकवीस लाख	(सांकेतिक)	सीएचएस लि., बीच कॉम्प्लेक्स, डायस			
	एनएचएल/एमयुएम/			चव्वेचाळीस हजार सातशे वीस		आणि परेरा नगर, <b>नायगाव पश्चिम,</b>			
	०२१९/६५१६५७			आणि पैसे अङ्घाण्णव मात्र)		वसई, ठाणे, महाराष्ट्र - ४०१२०७,			
	शा. का. : मुंबई			२६/१०/२०२१ रोजीस		भारत			
٦.	एचओयु/व्हीआरआर/	आशिष कुमार झा आणि	२६.१०.२०२१	रु. ४०,३७,४५६.५५/-	२९.०४.२०२२	इमारत क्र. ६ विंग के, ९, ९०१, लाभ			
	०४३८१७/८६४०	श्वेता आशिष झा		(रुपये चाळीस लाख सदतीस	(सांकेतिक)	हाइट्स बिल्डिंग क्र. ६ (विंग के, एल),			
	शा. का. : विरार			हजार चारशे छप्पन्न आणि पैसे		गाव डोंगरे चिकले, डोंगरे आणि बोलिंज			
				पंचावन्न मात्र)		वसई, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०२,			
				२६/१०/२०२१ रोजीस		भारत.			
ठिक	ठिकाणः मुंबई,  दिनांकः ३०-०४-२०२२ प्राधिकृत अधिकारी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.								

भारतीय स्टेट बैंक State Bank of India

रिटेल ॲसेट सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (आरएसीपीसी) - मुंबई साऊथ, वोल्टास हाऊस, ए, १ला मजला, डॉ. आंबेडकर रोड, चिंचपोकळी (पू), मुंबई - ४०० ०३३.

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम ९३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार यांना खालील नमृदप्रमाणे पृढील व्याजासह रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्य

कर्जदार/हमीदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे खालील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **कब्जा** त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ३० एप्रिल. २०२२ रोजीस घेतला.

विशेषतः कर्जदार /हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **स्टेट बँक ऑफ इंडिया** यास येथे खालील नमट रक्कम आणि त्यावरील पढील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील

			<b>6 21</b>
अ.	कर्जदारांचे/हमीदारांचे	१३(२) सूचनेची तारीख/रक्कम	मिळकतींचे वर्णन
क्र.	नाव		
१	श्री. निरंजन शाह आणि	२९.१२.२०२१, रु. २,८६,७२७/- (रु. दोन लाख	मोगरा लेन, रजत बुक एमएफजी जवळ, विल्सन पेन समोर, अंधेरी
	श्री. मृगांक शाह	छह्याऐंशी हजार सातशे सत्तावीस मात्र) २८.१२.२०२१	(पू), मुंबई - ४०००६९ येथील स्वप्नलोक अपार्टमेंटच्या सी
		रोजीसप्रमाणे सह पुढील व्याज, परिव्यय, प्रभार इ.	विंगमधील ६व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ६०५ मोजमापित
		_	३०८.०० चौ. फू. (बिल्ट अप क्षेत्र).
2	श्री. श्रीकांत एस. कारेकर	०१.०१.२०२२, रु. ४,३५,४६३/- (रु. चार लाख	फ्लॅट क्र. ९०२, ९वा मजला, ई विंग, एक्मे अमय, विश्वेश्वर रोड,
	आणि	पस्तीस हजार चारशे त्रेसष्ठ मात्र) ३१.१२.२०२१	आरे रोड लगत, गोरेगाव, बोरीवली.
	सौ. शर्मिला सुधाकर कारेकर	रोजीसप्रमाणे सह पुढील व्याज, परिव्यय, प्रभार इ.	
ş	श्री. शिल्पेन किरीट सरवैया	०१.०१.२०२२, रु. १३,५५,५१५/- (रु. तेरा लाख	फ्लॅट क्र. ३०६, ३रा मजला, सिद्धार्थ टॉवर, कस्तुर पार्क, शिंपोली
	आणि श्रीम. दिपा शिल्पेन	पंचावन्न हजार पाचशे पंधरा मात्र) ३१.१२.२०२२	रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२.
	सरवैया	रोजीसप्रमाणे सह पुढील व्याज, परिव्यय, प्रभार इ.	· · · -

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे प्राधिकृत अधिकारी

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

PROTECTION OF THE PROTECTION

www.freepressjournal.in

४०००५७, म्ंबई. महाराष्ट्र.

सी.ए. (सीएए) /१३६/एमबी/२०२१ मध्ये कंपन्या कायदा, २०१३ च्या प्रकरणी व कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद २३० ते २३२ व कंपन्या कायदा, २०१३ च्या अन्य लागू तरतुर्दीच्या प्रकरणी

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ यांच्यासमोर

सी.पी. (सीएए)/१७९/एमबी/२०२१

नवायके लाइन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे एनवायके ऑटो लॉजिस्टिक्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड व त्यांच्या संबंधित भागधारकांसमवेत विलीनीकरण योजनेच्या प्रकरणी

रुनवायके लाइन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या कायदा, १९५६ अंतर्गत संस्थापित एक कंपनी, त्यांच्या नोंदणीकत कार्यालयाचा पत्ता : यनिट क्र. १२०५ - १२०८. १२ वा मजला, विंडफॉल, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, सर एम. व्ही रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०५९

सीआयएन : यु९९९९एमएच१९९२पीटीसी१०२५५० एनवायके ऑटो लॉजिस्टिक्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या कायदा, १९५६ अंतर्गत संस्थापित एक कंपनी, त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : युनिट क्र. १२०५ - १२०८,

१२ वा मजला, विंडफॉल, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, सर एम. व्ही रोड, जे. बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९.

सीआयएन : यु६३०००एमएच२००४पीटीसी१४३८६० ..द्वितीय याचिकाकर्ती कंपनी कंपनी याचिकेच्या अंतिम सुनावणीची सुचना एनवायके लाइन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे एनवायके ऑटो लॉजिस्टिक्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड

व त्यांच्या संबंधित भागधारकांसमवेत विलीनीकरण योजनेच्या (योजना ) मंजुरीकरिता कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद २३० ते २३२ अंतर्गत याचिकाकर्ती कंपन्यांद्वारे दि. २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (एनसीएलटी) यांच्याकडे

याचिका सादर करण्यात आली होती व ती नन्माननीय श्री. किशोर) वेर्मुलापल्ली, सभासद (न्यायालयीन) व सन्माननीय राजेश शर्मा, सभास (तांत्रिकी) यांच्याद्वारे एनसीएलटी येथील विभागीय खंडपीठाद्वारे दि. २० एप्रिल, २०२२ रोजी स्वीकारण्यात आली होती. सदर याचिका आता अंतिम सुनावणीसाठी विभागीय खंडपीठाचे विद्वान प्रभासदांसमोर ४ था मजला, एमटीएनएल एक्सचेंज इमारत, जी. डी. सोमानी मेमोरियल स्कूलजवळ, जी डी. सोमानी मार्ग, कफ परेड, मुंबई - ४०० ००५ येथे बुधवार, दि. ०८ जून, २०२२ रोजी निश्चित करण्यात

आली आहे. सदर याचिकेस समर्थन वा विरोध दर्शव इच्छिणाऱ्या व्यक्तीने त्याच्या हिताचे स्वरूप, त्याच्याद्वारे व न्याच्या विकलाद्वारे स्वाक्षरी करून, त्याचे संपूर्ण नाव व पत्त्यासह अशा सूचनेसमवेत याचिकाकर्त्या कंपन्यांचे वकील व एनसीएलटी येथे याचिकेच्या सुनावणीच्या वरील निर्देशित निश्चित तारखेच्या किमान दोन दिवस अगोदरपर्यंत पाठवावी. एखाद्या व्यक्तीचा याचिकेस विरोध असल्यास विरोधाची पार्श्वभूमी वा व्रतिज्ञापत्राची प्रत अशा सूचनेसमवेत पाठवावी.

रखाद्या व्यक्तीस संयुक्त याचिकेची प्रत हवी असल्यास त्याकरिताचे विहित शुल्क प्रदान करून र्त अधोहस्ताक्षरितांकडून प्राप्त करता येईल दिनांक : ०२ मे, २०२२

> हेमंत सेठी ॲन्ड कं याचिकाकर्ती कंपन्यांचे वकील ३०९, नेयू बेक हाऊस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन काळा घोडा, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

## ब्लिस जीव्हीएस फामो लिमिटेड

CIN No.- L24230MH1984PLC034771

नोंदणीकृत कार्यालय: १०२, हाईड पार्क, साकीनाका रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००७२ ● दूरध्वनी क्र: ०२२–४२१६०००० ● फॅक्स: ०२२–२८५६३९३० ● इमेल: info@blissgvs.com ● वेबसाईट: www.blissgvs.com

# दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी समाप्त झालेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरीक्षित स्वतंत्र व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

										(₹ लाखांत)	
	स्वतंत्र					एकत्रित					
	समाप्त तिमाही				समाप्त वर्ष		समाप्त तिमाही			समाप्त वर्ष	
F	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	94,003.09	१९,६९०.६७	90,843.92	६६,८९८.४६	४८,३१९.५६	9७,९२५.9८	२२,२२९.४२	93,८३८.०9	७७,८९४.६०	५९,७४२.९८	
कर व अपवादात्मक बाबींपूर्वी नफा	२,६१७.२८	३,३६६.८०	9,800.40	9२,३६५.५२	९,११८.६७	२,६४५.४२	3,803.33	9,६५८.9५	9२,७७५.९८	१०,४१२.७०	
करपूर्व नफा	२,६१७.२८	३,६४१.३१	9,800.40	9२,६४०.०३	९,११८.६७	२,६४५.४२	(३,८८६.१२)	9,६५८.9५	५,४१६.५३	१०,४१२.७०	
कालावधीकरिता निव्वळ नफा	9,890.82	२,७१७.३८	९१६.१४	९,२६६.४०	६,७५०.०८	२,३४६.६९	(४,८५३.१०)	८१५.२५	२,३१२.६५	७,३९७.१६	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्त्पन्न	9,8२८.३०	२,७२८.८२	९२७.८४	९,२९६.६७	६,८०२.४८	१,५८२.५६	(४,७७१.१५)	9,9२८.२9	9,५७9.७९	७,३४५.८७	
समभाग भांडवल	9,०३६.७८	१,०३६.७८	9,039.80	१,०३६.७८	9,039.80	१,०३६.७८	१,०३६.७८	9,039.80	१,०३६.७८	9,039.80	
अन्य समन्याय (इक्विटी)	८४,१०६.२९	८२,०५९.८४	७४,५३३.२७	८४,१०६.२९	७४,५३३.२७	८०,८३३.३९	७९,५११.२६	७९,७९३.८८	८०,८३३.३९	७९,७९३.८८	
प्रति भाग उत्पन्न (वार्षिकीकरण न केलेले)											
i. मूलभूत (₹)	9.८५	२.६२	٥.८९	८.९७	<b>६.</b> ५४	9.80	(8.८३)	0.89	१.४६	६.६४	
ii. सौम्यीकृत (₹)	9.८२	२.५७	٥.८७	۷.८٩	Ę.8°	9.८७	(8.08)	0.48	9.83	६.४९	
नोंदी:	•			'	1						

ठिकाण: मुंबई

दिनांक : ३० एप्रिल, २०२२

- (१) वरील मजकूर दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी समाप्त तिमाही व वर्षांच्या आणि दिनांक ३१ मार्च, २०२१ रोजी समाप्त वर्षांच्या वार्षिक निष्कर्षांच्या सेबी (सूचीबद्धता बंधने व प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ च्या अधिनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या स्वतंत्र व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या सविस्तर आराखड्याचा उतारा आहे.
- ३१ मार्च, २०२२ रोजी समाप्त तिमाहीची आकडेवारी ही ३१ मार्च रोजी समाप्त संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि दिनांक ३१ डिसेंबर, २०२१ रोजी समाप्त नऊमाहीकरिता आत्तापर्यंत वर्षाच्या प्रकाशित आकडेवारीदरम्यानची समतोल आकडेवारी आहे.
- (२) दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी समाप्त तिमाही व वर्षांकरिता आणि दिनांक ३१ मार्च, २०२१ रोजी समाप्त वर्षांच्या वार्षिक निष्कर्षांच्या स्वतंत्र व एकत्रित निष्कर्षांचा संपूर्ण आराखडा www.bseindia.com व www.nseindia.com या स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळावर व कंपनीच्या www.blissgvs.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे
- (३) वरील निष्कर्ष कंपनी अधिनियमचे कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या भारतीय लेखा मानकांच्या (आयएनडी एएस) अनुषंगाने सहवाचिता त्याअंतर्गत जारी केलेली संबंधित नियमावली यांनुसार बनविण्यात आले आहेत.
- (४) दिनांक ३९ मार्च, २०२२ रोजी समाप्त वर्षामध्ये, एकत्रित आर्थिक विधानांच्या संदर्भाने, अपवादात्मक बाबी संपूर्ण मालकीची उपकंपनी ब्लिस जीव्हीएस क्लिनिक हेल्थ केअर पीटीइ लिमिटेड, सिंगापुरशी संबंधित प्राप्य व्यापाराचा क्षय दर्शवतात. उक्त उपकंपनीची कंपनीद्वारे युएसडी ३,७५,००० प्रतिफलाने २५ नोव्हेंबर,२०२१ दिनांकित कराराद्वारे विक्री करण्यात आली आहे आणि चालू वर्षामध्ये मान्यता रद्द करण्यात आली आहे, तरी प्रतिफल दिनांक ५ जानेवारी, २०२२ मध्ये प्राप्त झाले आहे आणि संबंधित भाग दिनांक १२ जानेवारी, २०२२ रोजी हस्तांतरित करण्यात आले आहेत.
- (५) दिनांक ३१ मार्च, २०२२ रोजी समाप्त वर्षामध्ये, स्वतंत्र आर्थिक विधानांमध्ये ब्लिस जीव्हीएस क्लिनेक हेल्थ केअर पीटीइ लिमिटेड, सिंगापूर या उपकंपनीच्या विक्रीतून आलेला रु. २७४.५१ लाख नफा ही अपवादात्मक बाब समाविष्ट आहे.

**ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड** करिता

स्वाक्षरी गगन हुर्ष शर्मा व्यवस्थापकीय संचालक डीआयएन क्र. ०७९३९४२१



YES BANK LIMITED: Registered Office: YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz East, Mumbai – 400055, India CIN: L65190MH2003PLC143249 | Website: www.yesbank.in | Email: shareholders@yesbank.in

#### AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

		STAND	ALONE		CONSOLIDATED			
PARTICULARS (₹ in Lakhs)	FOR THE QUARTER ENDED 31.03.2022 (Audited)	FOR THE QUARTER ENDED 31.03.2021 (Audited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2022 (Audited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2021 (Audited)	FOR THE QUARTER ENDED 31.03.2022 (Audited)	FOR THE QUARTER ENDED 31.03.2021 (Audited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2022 (Audited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2021 (Audited)
Total income from operations	582,922	467,859	2,228,598	2,305,353	587,260	470,822	2,242,352	2,314,636
Net Profit / (Loss) for the period ( before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	50,319	(505,471)	143,585	(473,507)	50,762	(505,787)	143,370	(476,178)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	50,319	(505,471)	143,585	(473,507)	50,762	(505,787)	143,370	(476,178)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	36,746	(378,775)	106,621	(346,223)	37,188	(379,092)	106,406	(348,893)
Total Comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	36,746	(378,775)	106,621	(346,223)	37,188	(379,092)	106,406	(348,893)
Paid up equity share capital (Face value of ₹ 2 each)			501,099	501,098			501,099	501,098
Reserves (excluding revaluation reserve)			2,873,089	2,818,535			2,868,798	2,812,731
Securities Premium Account			3,229,498	3,229,492			3,229,498	3,229,492
Net Worth			3,374,188	3,319,633				
Paid up Debt Capital/Outstanding Debt			-	-			-	-
Outstanding Redeemable Preference Shares			-	-			-	-
Debt Equity Ratio			1.28	1.59				
Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) -								
- Basic ₹ (before and after extraordinary items)	0.15	(1.51)	0.43	(1.63)	0.15	(1.51)	0.42	(1.65)
- Diluted ₹ (before and after extraordinary items)	0.15	(1.51)	0.43	(1.63)	0.15	(1.51)	0.42	(1.65)

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Banks website www.yesbank.in
- In compliance with the RBI circular dated August 30, 2021, on Master Direction on Financial Statements Presentation and Disclosures, the Bank has regrouped/reclassified provision for depreciation on investments, Foreign Currency Translation Reserve (FCTR) and Bad debt recovery from written off accounts. Though there is no change in the net profit/loss for the previous periods, the previous period figures have been regrouped/reclassified wherever necessary to conform to current period classification.
- 3. Information relating to Total Comprehensive Income and Other Comprehensive income are not furnished as Ind AS is not yet made applicable to Banks.

Place: Mumbai Date: April 30, 2022 **For YES BANK Limited Prashant Kumar** Managing Director & CEO